

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतरांना
वाहतूक भत्ता मंजूर करणेबाबत

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक वाहभ-१०९८/प्र. क्र. ८३/९८/सेवा-५,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ डिसेंबर १९९८.

पहा.-(१) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक टीआरए-१३७९/प्र. क्र. १७३७/सेवा-५, दिनांक २० फेब्रुवारी १९८०.

(२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक टीआरए-१०८३/प्र. क्र. १३७५/सेवा-५, दिनांक ४ जानेवारी १९८४.

(३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक टीआरए-१३८३/प्र. क्र. १४५४/सेवा-५, दिनांक १० जानेवारी १९८४.

(४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक विवाभ-१३८८/प्र. क्र. ६८०/सेवा-५, दिनांक ८ मार्च १९८९.

(५) केंद्र शासन, वित्त मंत्रालय, व्यय विभाग यांचे कार्यालयीन जापन क्र. २१ (१) ९७/इ-दोन (बी),
दिनांक ३ ऑक्टोबर १९९७.

शासन निर्णय

केंद्र शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना उपरोल्लिखित अनुक्रमांक ५ येथील आदेशानुसार निवासस्थानापासून कर्तव्य स्थानापर्यंतच्या प्रवासावरील खर्चाची भरपाई म्हणून वाहतूक भत्ता (Transport Allowance) मंजूर केला आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचारी व इतर यांना वाहतूक भत्ता मंजूर करण्याचा प्रश्न शासनाच्या काही काळ विचाराधीन होता. शासन आता असे आदेश देत आहे की, दिनांक १ ऑक्टोबर १९९८ पासून राज्य शासकीय कर्मचारी व इतर यांना वाहतूक भत्ता खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे मंजूर करण्यात यावा.

तक्ता

अनुक्रमांक	कर्मचाऱ्याची वेतनश्रेणी	दरमहा वाहतूक भत्त्याचा दर (रुपये)	
		"अ-१" आणि "अ"	इतर ठिकाणे वर्ग शहरे
१	रु. ८०००—१३५०० किंवा त्याहून वरच्या वेतनश्रेणीमध्ये वेतन घेणारे कर्मचारी.	८००	४००
२	रु. ६५००—१०५०० किंवा त्याहून वरच्या परंतु रु. ८०००—१३५०० पेक्षा खालच्या वेतनश्रेणीमध्ये वेतन घेणारे कर्मचारी.	४००	२००
३	रु. ६५००—१०५०० पेक्षा खालच्या वेतनश्रेणीमध्ये वेतन घेणारे कर्मचारी.	१००	७५

२. ह्या आदेशातील वाहतूक भत्त्याचे प्रदान खालील अटीच्या अधिन आणि त्यानुसार विनियमित करण्यात येईल.

(एक) या आदेशांमध्ये नमूद केलेली "अ-१" आणि "अ" शहरे, स्थानिक पूरक भत्त्याच्या प्रयोजनार्थ केलेल्या शहरांच्या वर्गीकरणाप्रमाणे राहतील.

(दोन) कर्तव्य स्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान ह्यांच्या एकत्र परिसरात (Campus) शासकीय निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

टीप.—ह्या आदेशांतील भत्त्याचे प्रदान, संबंधित कर्मचाऱ्याने, त्याला पुरविण्यात आलेले शासकीय निवासस्थान, कर्तव्य स्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात (Campus) नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र देण्याच्या अधिन राहून करण्यात येईल.

(तीन) ज्या कर्मचाऱ्यांना शासकीय वाहतूक सुविधा (Government Transport) पुरविण्यात आली आहे त्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

(चार) ज्या कर्मचाऱ्यांनी असुधारित वेतनश्रेणीत वेतन घेण्याचा विकल्प दिलेला आहे अशांच्या बाबतीत त्यांनी जर सुधारित वेतनश्रेणी स्वीकारण्याबाबतचा विकल्प दिला असता तर त्यांना जी सुधारित वेतनश्रेणी देय ठरली असती त्या वेतनश्रेणीच्या अनुषंगाने वाहतूक भत्ता विनियमित करण्यात येईल.

(पाच) शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक टीआरए-१३७९/सीआर-१७३७/एसईआर-५, दिनांक २० फेब्रुवारी १९८० व त्यात वेळोवेळी केलेल्या सुधारणेनुसार, अंध व हातापायाच्या विकलांगतेसहित अस्थी व्यंगांमुळे अधू असलेल्या सर्व राज्य शासकीय कायम आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना (कार्यव्ययी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांसह) विशेष वाहन भत्ता मंजूर करण्यात आलेला आहे. हे आदेश अंमलात आल्यानंतर सदर विशेष वाहन भत्ता बंद करण्यात यावा आणि त्याऐवजी अशा कर्मचाऱ्यांना या आदेशानुसार विहित करण्यात आलेल्या दराच्या दुप्पट दराने वाहतूक भत्ता प्रदान करण्यात यावा. तथापि, कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान व निवासस्थान यांचा एकत्र परिसर असेल अशा ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता या आदेशानुसार सर्वसाधारण दराने अनुज्ञेय राहील. तसेच हा भत्ता ज्यांना शासकीय वाहन पुरविलेले आहे त्यांना अनुज्ञेय असणार नाही.

३. रजा, प्रशिक्षण, दौरा इत्यादी कारणांमुळे ३० दिवसांपेक्षा जास्त अनुपस्थितीच्या कालावधीसाठी हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

४. शासन असाही आदेश देत आहे की, सर्व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांतील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कृषि व कृषितर विद्यापीठातील व तत्संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक मभवा-११८६/३९४/सेवा-१०, दिनांक १८ ऑगस्ट १९८६ मधील परिच्छेद ६ मध्ये उल्लेखिलेले इतर कर्मचारी ह्यांना सदरहू आदेश लागू असतील.

५. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा अधिनियम क्रमांक ५) च्या कलम २४८ च्या परंतुकाव्यये प्रदान केलेले अधिकार व त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की, जिल्हा परिषदांच्या पूर्णकार्मिक कर्मचाऱ्यांनासुद्धा हे आदेश योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात यावेत.

६. शासन असाही आदेश देत आहे की, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनमानानुसार वेतन घेणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांनाही हे आदेश लागू करण्यात यावेत.

७. संबंधित विभागीय प्रमुखांनी सदरहू आदेश स्थानिक संस्थांच्या आणि सर्व संबंधित संस्थांच्या व्यवस्थापनांच्या निदर्शनास आणून द्यावेत. शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या सहाय्यक अनुदान नियमानुसार या भत्त्यासाठी सहाय्यक अनुदान अनुज्ञेय होईल असे त्यांनी व्यवस्थापनांना कळवावे.

८. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वाहतूक भत्त्यावरील खर्च " मागणी क्रमांक जी-८-२०७०-इतर प्रशासकीय सेवा-८००, इतर खर्च-(सहा) वेतन, घरभाडे भत्ता व स्थानिक पूरक भत्ता यांच्यात सुधारणा झाल्यामुळे त्यासाठीची ठोक तरतूद " या शीर्षाखाली खर्ची घालण्यात यावा.

अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषदा यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील खर्च संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहायक अनुदानाचा खर्च खर्ची घालण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली खर्ची घालण्यात यावा.

९. वाहतूक भत्ता संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनासमवेत मासिक वेतन देयकात काढण्यात यावा.

१०. ह्या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श. वि. लागवणकर,)

शासनाचे उप सचिव.

प्रति,

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.
महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.
महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
राज्यपालांचे सचिव.
मुख्य मंत्र्यांचे अपर मुख्य सचिव.
उप मुख्य मंत्र्यांचे सचिव.
सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक.
मंत्रालयीन सर्व विभाग.
सर्व विभागीय आयुक्त.
मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.

*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूल शाखा), मुंबई.
*प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
*सहसंचालक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, मुंबई.
शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).
ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).
नगरविकास विभाग, यूडी-१०, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).
कृषि व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभाग, (२० प्रती).
आदिवासी विकास विभाग (२० प्रती).
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधि हिशेब, मुंबई.

उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधि हिशेब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.
जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधि हिशेब, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.
जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधि हिशेब, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती).
उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती).
कला संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (४० प्रती).
संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई (१०० प्रती).
संचालक, तांत्रिक प्रशिक्षण, द्वारा—तंत्र शिक्षण संचालक, मुंबई (२५० प्रती).
सिनियर रिसर्च ऑफिसर, पे रिसर्च युनीट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र. २६९, नॉर्थ ब्लॉक नवी दिल्ली.
सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी १० प्रती).
सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी १० प्रती).
सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी.
आयुक्त, महानगरपालिका, नागपूर.
प्रशासकीय अधिकारी, पश्चिम महाराष्ट्रातील नगरपालिका शिक्षण मंडळे (पुणे/कोल्हापूर/सोलापूर या महानगरपालिकांची शिक्षण मंडळे यांसह).
मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका.
कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहू रोड/देवळाली/अहमदनगर.
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
संचालक, आदिवासी कल्याण, महाराष्ट्र राज्य, नाशिक (१० प्रती).
संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती).